

१८०३

जा.क्र.मृदसं/जशिअ/मृद-२/ /२०१७,
मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापना,
कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ४.
दिनांक-२.८.२०१७.

प्रति,

१. विभागीय कृषि सहसंचालक (सर्व)
२. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (सर्व)

विषय:- ग्रामस्तरीय पाणलोट विकास आराखड्यामध्ये पाण्याचे अंदाजपत्रक तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र.जलअ-२०१४/प्र.क्र.२०३/जल-७,
दिनांक ५.१२.२०१४.

२. कृषि आयुक्तालयाचे पत्र जा.क्र.मृदसं/जशिअ/मृद-२/२०४,
दि.३१.७.२०१७.

राज्यातील पावसाची अनियमितता, पावसातील खंड व अपुरेपणा यामुळे टंचाईसदृश्य पाण्याच्या निर्माण होऊन त्याचा दैनंदिन अत्यावश्यक बाब “पिण्याचे पाणी” याच उपलब्धतेवर परिणाम होऊन संवार्धत बाधीत गावांना खूप मोठ्या त्रासास सामोरे जावे लागते. तसेच कृषि क्षेत्रावरही याचा विपरीत परिणाम होऊन कृषि उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येतात. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जीवनमानात स्थैर्यता आणण्यासाठी कायमस्वरूपी व शाश्वत उपाय-योजना अवलंबणे गरजेचे आहे. यासाठी एकात्मिक पधतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनवद्द आराखडा तयार करून राबविल्यास पाण्याचे पाणी व पिकांसाठी संरक्षित पाणी देण्यासाठी निश्चितपणे व्यवस्था करता येईल. हा उद्देश समोर ठेवून शासनाने दिनांक ५.१२.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये “जलयुक्त शिवार अभियान” हा कार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले.

जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमांतर्गत पाणलोट विकास आराखडा तयार करणेचा आहे. पाणलोटाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सदयस्थितीतील पाणलोटाची पायाभूत माहिती उदा. नेसर्गिक साधन-संपत्ती, पर्जन्यमान, जमिनीची वर्गवारी, पाणलोटाचा उतार, भूस्तराची रचना, पाणलोटातील झाडे-झुडपे, गवत, कुरण, पिकाखालील क्षेत्र, गावठाण या पायाभूत माहिती आधारे तसेच कृषि हवामानविभागानिहाय वर्गवारी या आधारे पाण्याचे अंदाजपत्रक मांडण्यात येते.

पाणलोटामध्ये पर्जन्यमानातुन उपलब्ध होणारे एकूण पाणी, त्या पाण्यापैकी पाणलोटाची नेसर्गिक रचना आधारे उपलब्ध होणारा अपधाव (स्टेंज टेबलच्या सूत्राआधारे) त्या परिसरातील बाधीभवन, पाण्याचे जमिनीतील/भूगर्भातील पुनर्भरण, पुनर्भरण पाण्यापैकी मातीच्य मगदूरानुसार काही अंश (पाणी) मातीमध्ये कायमस्वरूपी धरून ठेवली जाते (जमिनीची पाणी धारण क्षमता) उर्वरीत पाण्यापैकी काही अंश पिकाकडून मूळाव्दारे शोषले जाते. तर उर्वरीत पाणी भूगर्भात खोलवर मुरले जाते.

निसर्गातील या सर्व घटकांची शास्त्रोक्त अभ्यासपूर्व माहिती अद्याप उपलब्ध नसल्याने पाणलोट क्षेत्रात कार्यरत असलेली भारतीय तंत्र विज्ञान संस्था, मुंबई (CTARA) आयआयटी, पवई, शासकीय संस्था) या संस्थेकडून प्राध्यापक श्री. मिलींद सोहनी व श्री. हेमंत बेलसरे, यांचे या विषयावर झालेल्या अभ्यासाच्या आधारे पाण्याचे अंदाजपत्रक मांडण्यात आलेले आहे.

सदरचे अंदाजपत्रकात-

१. पावसामुळे उपलब्ध होणारे पाणी,
२. मिळणारा अपधाव
३. अस्तीत्वातील मृद व जलसंधारण उपचारामुळे होणारे पुनर्भरण ✓
४. पिण्याच्या पाण्याची एकूण गरज
५. खरोग हंगामातील पिकाच्या पाण्याची गरज
६. खरोग हंगामात संरक्षित सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठा
७. खरोग हंगामासाठी पाण्याचा ताळेबंद *
८. विगर शेतो क्षेत्रातुन होणारे बाष्णीभवन
९. रब्बी व हंगामासाठी शिल्लक पाणी
१०. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पिकांच्या पाण्याची गरज ✓
११. रब्बी व उन्हाळी हंगामाच्या शेवटी शिल्लक पाणी ✓
१२. रब्बी जलवापर निर्देशांक
१३. नित्कर्ष
१४. कृति आराखडा

या विषयाबाबत उहापोह केला आहे.

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षामध्ये निवडण्यात आलेल्या गावांचा ग्रामस्तरीय पाणलोट विकास आराखडा तयार करताना या पाण्याचे ताळेबंदाचा अंदाजपत्रकाचा मार्गदर्शक सुचनांचा आराखडयामध्ये समावेश करणेचा आहे.

सदरचे पाण्याचे ताळेबंद/अंदाजपत्रकाच्या मार्गदर्शक सुचनामध्ये खालील विषयाबाबत मांडलेली संकल्पना सोबत सहप्रित करण्यात येत आहे.

यामध्ये-

अ. पाण्याचे अंदाजपत्रक नमुना.

ब. अंदाजपत्रकामध्ये गृहित धरण्यात आलेल्या विविध बाबींची संक्षिप्त माहिती व अंदाजपत्रक भरावयाच्या मार्गदर्शक माहिती आणि

क. मौजे मरळ, ता. नाशिक यांचे माहितीस्तव भरण्यात आलेले नमुना अंदाजपत्रक

प्रपत्र-१- जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद यांचे कृषि हवामानविभाग निहाय प्रमुख पिकाच्या पाण्याची गरज.

प्रपत्र-२- स्टेज तक्तानुसार अपधाव काढणे.

२.१ पाणलोटाचा उतार ५ टक्केपेक्षा कमी

२.२ पाणलोटाचा उतार ५ ते २० टक्के पर्यंत

२.३ पाणलोटाचा उतार २० टक्के पेक्षा जास्त

सोबत-प्रपत्र अ, ब आणि क.

(मा. संचालक (मृसं) यांचे मान्यतेने)

कृषि संचालक,

मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन,
कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ करिता.

प्रत-माहितीस्तव सविनय सादर-

१. मा. सचिव (जलसंधारण), जलसंधारण व ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

२. मा. विभागीय आयुक्त (सर्व)

३. मा. जिल्हाधिकारी (सर्व)

गाव पाणलोट आराखडा

अ) पाण्याचा ताळेबंद - प्रारूप

Prof. Milind Sohoni, Hemant Belsare
CTARA, IIT Bombay

१. पर्जन्यमानाने उपलब्ध होणारे पाणी

१.१ पर्जन्यमान : मि.मि.

१.२ पाणलोट क्षेत्र : हे.

$$१.३ \text{ उपलब्ध होणारे पाणी} = \frac{\text{पाणलोट क्षेत्र (हे.)} \times \text{पर्जन्यमान (मि.मि.)}}{१००} \text{ टी.सी.एम.}$$

$$= \frac{\text{---} \times \text{---}}{१००} \text{ टी.सी.एम.}$$

$$= \text{---} \text{ टी.सी.एम.}$$

२. पर्जन्यमानामुळे मिळणारा अपधाव

(स्ट्रेज तक्ता आधारे)

प्रपत्र क्र ३.१ - ५ टक्के पेक्षा कमी उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी

प्रपत्र क्र ३.२ - ५ ते २० टक्के उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी

प्रपत्र क्र ३.३ - २० टक्के पेक्षा अधिक उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी

२.१ अपधाव काढणे -

अ. क्र.	पाणलोटाचा प्रकार	क्षेत्र (हे.)	प्रति हे. अपधाव (टी.सी.एम.)	एकूण अपधाव (टी.सी.एम.)
१	उतार २० टक्के पेक्षा अधिक			
२	उतार ५ ते २० टक्के			
३	उतार ५ टक्के पेक्षा कमी			
एकूण				

३. मृदु व जल संधारण कामांमुळे होणारे पुनर्भरण

अ. क्र.	कामाचे नाव	संख्या / हे.	बाष्पीभव न (%)	उर्वरित उपलब्ध पाणी (%)	एकुण साठवण क्षमता (%)	पावसाळ्यातील एकुण भरण संख्या (टी.सी.एम)	एकुण उपलब्ध होणा ।२ पाणी (टी.सी.एम)	
(१)	(२)	(३)	(४)	(५) = १०० - (४)	(६)	(७)	(८) = (६)×(५)/१००×(७)	
१	सलग समतल चर, खोल सलग समतल चर							
२	कंपाटमेट बंडिंग							
३	ढाळीचे बांध बंटिस्ती							
४	मजगी							
५	शेत-तळे (no plastic)							
६	बोडी							
७	माती नाला बांध							
८	सीमेट नाला बांध (खोलीकरण)							
९	ल पा जलसंधारण							
१०	सीमेट नाला बांध							
११	पाझर तलाव दुरुस्ती							
१२	पाझर तलाव दुरुस्ती							
एकुण								
पाझर तलाव, कोळ्हापूर पद्धत बंधारा, साठवण तलाव, सिंचन तलाव		या सर्व साठवण योजनांबाबत लघु पाटबंधारे संहितेमधील (M.I. Manual) मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विट्यमान परिस्थितीत ज्याप्रमाणे येवा काढणे व मोजमाप केले जाते त्याप्रमाणे किंवा सद्यस्थितीत जी अद्ययावत केलेली पद्धत वापरून येवा, पाणी साठा व सिंचन क्षमता काढल्या जाते व प्रकल्प अहवालास मान्यता मिळते.						

४. पिण्याच्या पाण्याची एकूण गरज

अ. क्र.	बाब	संख्या	आवश्यक पाणी प्रति दिन (लिटर)	एकूण आवश्यक पाणी (वार्षिक) (टी.सी.एम)
(१)	(२)	(३)	(४)	(५) = (३) x (४) x ३६५ १०,०००००
१	माणसे		५५	
२	जनावरे		३५	
३	शेळ्या - मेंढ्या		५	
४	कुकुर्ट पालन		२	
एकूण				

५. खरीप हंगामातील पिकांसाठी पाण्याची गरज

जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद (WALMI) या संस्थेकडील पुस्तीकेनुसार हवामान निहाय प्रमुख पिकांच्या पाण्याची गरज आधारे पाणलोटातील सद्यस्थितीतील खरीप हंगामातील लागवडी खालील असलेल्या सर्व पिकांच्या उपलब्ध क्षेत्राच्या आकडेवारीच्या आधारे पाण्याची गरज काढण्यात यावी.

५.१ खरीप हंगामातील प्रमुख पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकूण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) १००
१	बाजरी			
२	मुग			
३	सोयाबीन			
४	मका			
५	तूर			
६	चारा पिके			
एकूण				

५.२ खरीप हंगामातील नगदी पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) ₹००
१	कापूस			
२	-			
एकुण				

५.३ खरीप भाजीपाला पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) ₹००
१			
एकुण				

५.४ वार्षिक पिके (फळ पिके / उस)

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) ₹००
१	डाळिंब			
२	-			
३	-			
एकुण				

खरीप हंगामासाठी पिकांना लागणाऱ्या पाण्याची एकुण गरज

$$\begin{aligned}
 &= ५.१) + ५.२) + ५.३) + ५.४) \\
 &= \underline{\quad} + \underline{\quad} + \underline{\quad} + \underline{\quad} \\
 &= \underline{\quad} (\text{टी.सी.एम.})
 \end{aligned}$$

६. खरीप हंगामात संरक्षित सिंचनासाठी आवश्यक पाणी साठा

संरक्षित सिंचनासाठी आवश्यक

$$\begin{aligned}
 \text{पाणीसाठा (टी.सी.एम)} &= ०.१ \times \text{खरीप हंगामातील} \\
 &\quad \text{पिकांची पाण्याची गरज (टी.सी.एम)} \\
 &= ०.१ \times \underline{\hspace{2cm}} \\
 &= \underline{\hspace{2cm}} \text{टी.सी.एम.}
 \end{aligned}$$

७. खरीप हंगामासाठी पाण्याचा ताळेबंद

- अ) अस्तित्वातील मृद व जल संधारण कामांमुळे
उपलब्ध होणारे पाणी -- टी.सी.एम.
- ब) खरीप हंगामात संरक्षित सिंचनासाठी
पाण्याची गरज -- टी.सी.एम.
- क) खरीप हंगामाशेवटी जल-संधारण कामांमुळे
अतिरिक्त पाणी साठा अ) - ब) -- टी.सी.एम.

८. बिगर शेती जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन (वन-क्षेत्र, कुरण/गवत व पडक्षेत्र)

अ.क्र.	जमिनीचा प्रकार	क्षेत्र (हे.)	पाण्याचे बाष्पीभवन (मि.मि.)	एकूण पाण्याचे बाष्पीभवन (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३)X(४)/१००
१	कायम पड / चालू पड / बिगर शेती		५०	
२	कुरण / गवत / गायरान		२००	
३	वन क्षेत्र		८००	
एकूण				

९. रब्बी व उन्हाळी हंगमासाठी शिल्लक पाणी

रब्बी व उन्हाळी हंगमासाठी उपलब्ध पाणी (टी.सी.एम)

- = पर्जन्यमानातून उपलब्ध होणारे पाणी (मुद्दा क्र.(१)नुसार)
- पर्जन्यमानामुळे होणारा अपधाव (मुद्दा क्र.(२)नुसार)
- पिण्याच्या पाण्याची गरज (मुद्दा क्र.(४)नुसार)
- खरीप हंगमातील लागवडीखालील पिकाची गरज (मुद्दा क्र.(५)नुसार)
- बिगर शेती जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन (मुद्दा क्र.(८)नुसार)
- खरीप हंगमातील संरक्षित सिंचनासाठी पाण्याची गरज (मुद्दा क्र.(६)नुसार)
- + मृदू व जल संधारण कामामुळे उपलब्ध होणारे पाणी (मुद्दा क्र.(३)नुसार)

रब्बी व उन्हाळी हंगमासाठी उपलब्ध पाणी (टी.सी.एम)

= _____ - _____ - _____ - _____ - _____ + _____

= _____ टी.सी.एम.

१०. रब्बी व उन्हाळी हंगमातील पिकांच्या पाण्याची गरज

१०.१ रब्बी हंगमातील प्रमुख पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी
				(टी.सी.एम.)
				$\frac{(२) \times (३)}{१००}$
१	गहू			
२	हरभरा			
३	र. जवारी			
४	गळीत धान्य			
५	मका			
६			
एकूण				

१०.२ रब्बी हंगमातील भाजीपाला पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी
				(टी.सी.एम.)
				$\frac{(२) \times (३)}{१००}$
१	कांदा			
२			
एकूण				

१०.३ उन्हाळी हंगामातील पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी
				(टी.सी.एम.)
	(१)	(२)	(३)	$\frac{(२) \times (३)}{१००}$
१	भुईमग			
२	चारा पिके			
३	--			
	एकुण			

रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या

$$\begin{aligned} \text{पाण्याची एकुण गरज} &= (१०.१) + (१०.२) + (१०.३) \\ &= \underline{\hspace{2cm}} \text{टी.सी.एम.} \end{aligned}$$

११. रब्बी व उन्हाळी हंगामाच्या शेवटी शिल्लक पाणी

रब्बी व उन्हाळी हंगामाच्या शेवटी शिल्लक पाणी

$$\begin{aligned} &= \text{रब्बी व उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला उपलब्ध पाणी (मुद्दा क्र. ९ नुसार)} \\ &- \text{रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या पाण्याची गरज (मुद्दा क्र. १० नुसार)} \end{aligned}$$

$$= \underline{\hspace{2cm}}$$

$$= \underline{\hspace{2cm}} \text{टी.सी.एम.}$$

१२. रब्बी जल-वापर निर्देशांक

$$= \frac{\text{रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या पाण्याची गरज}}{\text{रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शिल्लक पाणी}}$$

$$= \frac{\underline{\hspace{2cm}} \text{टी.सी.एम.}}{\underline{\hspace{2cm}} \text{टी.सी.एम.}}$$

$$= \underline{\hspace{2cm}}$$

निष्कर्ष

रब्बी जल-वापर निर्देशांक हा

- | | | | |
|----|-------------------------|----|------------------|
| अ) | १.० पेक्षा कमी आल्यास | -- | सुरक्षित स्थिती |
| ब) | १.० पेक्षा जास्त आल्यास | -- | असुरक्षित स्थिती |

१३. कृती आराखडा

वरील पाण्याचा ताळेबंद व MRSAC आणि GSDA नी बनविलेल्या नकाशांच्या आधारे गाव पाणलोटामध्ये घ्यावयाची नवीन मृद व जल संधारणाची कामे निश्चित करण्यात यावीत व त्यानुसार कृती आराखडा बनविण्यात यावा.

वरील प्रमाणे कृती आराखडा बनविताना खालील प्रमुख उद्दिष्टे लक्षात घ्यावीत. प्रपत्र ब) "पाण्य // ताळेबंद तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना" या मध्ये खालील उद्दीष्टान्ची अधिक माहिती देण्यात आली आहे.

- खरीपातील संरक्षित सिंचनाची गरज पुरविणे
- रब्बीतील लागवडीखालील क्षेत्र वाढविणे
- खरीपाखालील क्षेत्र वाढविणे
- रब्बी जल-वापर निर्दशांक आटोक्यात आणणे
- वन क्षेत्र व उर्वरित बिगर शेती जमिनीवर मृद संधारणाची कामे करणे
- पिण्याच्या पाण्याची बारा महिने सर्वाना उपलब्धता करणे

ग्राम सेवक / जलसुरक्षक यांनी गावठाण नकाश्यावर सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत (सर्व वस्त्या / वाड्यांमधील) टाकणे व प्रत्येक स्त्रोतासाठी खालील माहिती भरावी

स्त्रोत - वस्ती / वाडी चे नाव	स्थान (lat, long)	स्त्रोताचा प्रकार	स्त्रोताची स्थिती	पाण्याची उपलब्धता	पाण्याचा दर्जा
.....		आड / विहीर / बोरवेल / हात पंप / न.पा.पु.	चालू / नादुरुस्त / बिघाड	क्ष महिने	पिण्यास योग्य / अयोग्य
.....					

ग्राम सेवक / जल-सुरक्षक यांच्या कडून झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या सर्वेक्षणाच्या आधारे स्त्रोत बळकटीकरणासाठी कामे निश्चित करण्यात यावी.

गावात नळ पाणी पुरवठा योजना असल्यास तिच्या स्थिती ची नोंद घ्यावी (चालू / स्त्रोत कोरडा / कायमची बंद उन्हाळ्यात बंद / बिघाड / पाणी पिण्यास अयोग्य) व सर्वेक्षणाची एक प्रत पाणी पुरवठा विभागाता देण्यात यावी.

दिनांक २४-०७-२ ०१६

गाव पाणलोट आराखडा

ब) पाण्याचा ताळेबंद तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

Prof. Milind Sohoni, Hemant Bel~~s~~are
CTARA, IIT Bombay

प्रकल्पाची पायाभूत माहिती

- १) सरासरी पर्जन्यमान (मि.मि.) -
- २) एकुण भौगोलिक क्षेत्र (हे.) -
- ३) पाणलोट क्षेत्राचे उतार-निहाय वर्गीकरण -
- ४) लागवडीलायक क्षेत्र (हे.) -
- ५) गवत / कुरण क्षेत्र (हे.) -
- ६) एकुण पडीक क्षेत्र (कायम पड + चालू पड) (हे.) -
- ७) वन क्षेत्र (हे.) -
- ८) खरीप हंगामातील पिक निहाय क्षेत्र -
- ९) रब्बी हंगामातील पिक निहाय क्षेत्र -
- १०) उन्हाळी हंगामातील पिक निहाय क्षेत्र -
- ११) वार्षिकी/ फळबागा खालील क्षेत्र -
- १२) लोकसंख्या -
- १३) जनावरे संख्या , शेळ्या-मेंढ्या , पक्षी -
- १४) अस्तित्वातील उपचार-निहाय संख्या -

पाण्याचा ताळेबंद

मुद्दा क्र १. पर्जन्यमानातनुसारे उपलब्ध होणारे पाणी

उपलब्ध होणारे पाणी हे गावाचे सरासरी पर्जन्यमान (मि.मि.) व गाव-पाणलोटाचे क्षेत्र (हेक्टर) रा। आधारे काढण्यात यावे

$$\text{उपलब्ध होणारे पाणी} = \frac{\text{पाणलोट क्षेत्र (हे.)} \times \text{पर्जन्यमान (मि.मि.)}}{100} \quad \text{टी.सी.एम.}$$

मुद्दा क्र. २. पर्जन्यमानामुळे मिळणारा अपधाव

पर्जन्यमानामुळे मिळणारा अपधाव काढण्यासाठी स्ट्रेंज या शास्त्रज्ञानी, पर्जन्यमान १५०० मि.मि. पेक्षा कमी असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी तयार केलेल्या तक्त्याच्या आधारे अपधाव अंतिम करण्यात येतो. सदर वे तक्ते हे पर्जन्यमान व पाणलोट क्षेत्राच्या उतारावर अवलंबून आहेत व उताराच्या आधारे तीन उप-प्रकार खालीलप्रमाणे करण्यात आले आहेत.

प्रपत्र १ - ५ टक्के पेक्षा कमी उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी

प्रपत्र २ - ५ ते २० टक्के उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी

प्रपत्र ३ - २० टक्के पेक्षा अधिक उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी

अपधाव काढणे - अपधाव काढताना पाणलोटातील उतारानुसार क्षेत्रीय विभागणी करण्यात येते. स्ट्रेंज तक्त्याआधारे मिळणारा अपधाव व क्षेत्र या आधारे पाणलोटातील एकुण अपधाव काढण्यात येतो.

अ. क्र.	पाणलोटाचा प्रकार	क्षेत्र (हे.)	प्रति हे. अपधाव (टी.सी.एम.)	एकुण अपधाव (टी.सी.एम.)
१	उतार २० टक्के पेक्षा अधिक			
२	उतार ५ ते २० टक्के			
३	उतार ५ टक्के पेक्षा कमी			
एकुण क्षेत्र			एकुण अपधाव	

पर्जन्यमान १५०० मि.मि. पेक्षा जास्त असल्यास (म्हणजेच अति-पर्जन्याचे जिल्हे, जसे की ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, आणि सातारा आणि कोल्हापूर चा अति पश्चिम भाग) Inglis

या शास्त्रज्ञाच्या पश्चिम घाट आणि कोकण प्रदेशातील अभ्यासावर आधारित खालील सूत्राचा वापर करून अपधाव काढण्यात यावा.

Inglis सूत्र वापरून अपधाव काढणे

$$\text{अपधाव (से.मि.)} = 0.87 \times \text{पर्जन्यमान (से.मि. मध्ये)} - 30.4$$

$$\text{एकूण अपधाव (टी.सी.एम.)} = \text{अपधाव (से.मि.)} \times \text{पाणलोट क्षेत्र (हे) } \times 10$$

मुद्दा क्र. ३. अस्तित्वातील मृद व जल संधारण कामांमुळे उपलब्ध होणारे पाणी

यामध्ये पाणलोट क्षेत्रातील आज अखेर झालेल्या उपचारांची उपचार-निहाय महिती नमूद करावी. तरोप उपचार-निहाय भौतिक साई, बाष्पीभवन, उर्वरित उपलब्ध पाणी, प्रति-एकक साठवण क्षमता, एका पावसाळ्यामध्ये उपचाराची होणारे भरण-संख्या ही सर्व माहिती नमूद करून त्या आधारे एकूण उपचार-निहाय उपलब्ध होणारे पाणी काढण्यात यावे.

अ. क्र.	कामाचे नाव	संख्या / हे.	बाष्पीभव न (%)	उर्वरित उपलब्ध पाणी (%)	एकूण साठवण क्षमता (टी.सी.एम)	पावसाळ्यातील एकूण भरण संख्या	एकूण उपलब्ध होणारे पाणी (टी.सी.एम)
(१)	(२)	(३)	(४)	(५) = $100 - (४)$	(६)	(७)	(८) = $(३) \times (६) \times (५) / 100 \times (७)$
१	सलग समतल चर व खोल सलग समतल चर
२	कंपार्टमेंट बंडिंग
३	ढाळीचे बांध बंदिस्ती	.	.	--	--	--	--
४	मजगी
५	शेत-तळे
६	बोडी
७	मातो नाला बांध
८	सीमेंट नाला बांध (नाला) खोलीकरण

	सह)					
	ल पा					
	जलसंधारण					
९	सीमेंट नाला बांध					
१०	पाइर तलाव					
	ल. पा. जि.प.					
११	के. टी. वेअर दुरुस्ती					
१२	पाइर तलाव दुरुस्ती					
	एकण					
	पाइर तलाव, कोल्हापूर बंधारा, तलाव, तलाव	पद्धत साठवण सिंचन	या सर्व साठवण योजनांबाबत लघु पाटबंधारे संहितेमधील (M.I. Manual) मार्गदर्शक सूचनाप्रमाणे विद्यमान परिस्थितीत ज्याप्रमाणे येवा काढणे व मोजमाप केले राहील त्याप्रमाणे किंवा सद्यस्थितीत जी अद्ययावत केलेली पद्धत वापरून येवा, पाणी साठा व सिंचन क्षमता काढल्या जाते व प्रकल्प अहवालास मान्यता मिळते.			

वरील ताक्त्यामधील रकाना क्रमांक (५) - उर्वरित उपलब्ध पाणी हे बाष्पीभवन झाल्या नंतरपे शिल्लक पाणी आहे. या मध्ये उपलब्ध होणारा निव्वळ पाणी साठा व पुनार्भाराणाने उपलब्ध होणारे पाणी या दोन्हीचा समावेश आहे.

वरील ताक्त्यामधील रकाना क्रमांक (६) - एकुण पाणी साठवण क्षमता हे त्या उपचाराची चाच पाणलोटातील एकुण संख्या (किंवा त्या उपचाराखालील एकुण क्षेत्र, हेक्टर मध्ये) व प्रति उपचार (किंवा प्रति हेक्टर) पाणी साठवण क्षमता यांचा गुणाकार करून काढण्यात यावी.

वरील तक्त्यातील रकाना क्रमांक (४) व क्रमांक (७) परिपत्रक क्र. जा.क्र./मृदस/मृद-२/जशि/फॉरमेट/२०१२/टि-१३/१०/२०१५ अन्वये नमूद करण्यात यावी.

मुद्दा क्र. ४ पिण्याच्या पाण्याची एकुण गरज

सदर तक्त्यातील माहिती पाणलोटातील पायाभूत सांखियकी माहिती आधारे नमूद करण्यात यावी. तसेच नमूद लोकसंख्या, जनावरे संख्या, शेळ्या-मेंढया व पक्षी याआधारे पिण्याच्या पाण्याची एकुण गरज काढण्यात यावी.

अ. क्र.	बाब	संख्या	आवश्यक पाणी प्रति दिन (लिटर)	एकुण आवश्यक पाणी (वार्षिक) (टी.सी.एम)
(१)	(२)	(३)	(४)	(५) = (३) x (४) x ३६५ / १०,०००००
१	माणसे		५५ लिटर	

२	जनावरे		३५ लिटर	
३	शेळ्या - मेंढया		५ लिटर	
४	कुकुट पालन		२ लिटर	
एकूण				

मुद्दा क्र. ५ खरीप हंगामात लागवडीखालील असलेल्या पिकांच्या पाण्याची गरज

जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद (WALMI) या संस्थेकडील पुस्तीकेनुसार हवामान विभाग निहाय प्रमुख पिकांच्या पाण्याची गरज आधारे पाणलोटातील सद्यस्थितीतील खरीप हंगामातील लागवडी खालील असलेल्या सर्व पिकांच्या उपलब्ध क्षेत्राच्या आकडेवारीच्या आधारे पाण्याची गरज काढण्यात यावी. (सोबत जोडलेल्या प्रपत्र ५ नुसार)

५.१ खरीप हंगामातील प्रमुख पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (ह.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकूण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) १००
१	बाजरी			
२	मुग			
३	सोयाबीन			
४	मका			
५	तूर			
६	चारा पिके			
७			
एकूण				

५.२ खरीप भाजीपाला पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (ह.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकूण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) १००
१	कांदा			
२			
३			
एकूण				

५.३ खरीप नगदी पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) <u>१००</u>
१	कापूस			
२			
३			
एकुण				

५.४ वार्षिक पिके (फळ पिके / उस)

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) <u>१००</u>
१	डाळिंब			
२	ऊस			
३			
एकुण				

खरीप हंगामात लागवडीखालील असलेल्या पिकांच्या पाण्याची एकुण गरज खालील प्रमाणे काढण्यात यावी.

खरीप हंगामात लागवडीखालील

$$\text{असलेल्या पिकांच्या पाण्याची एकुण गरज} = (५.१) + (५.२) + (५.३) + (५.४) \text{ टी.सी.एम}$$

मुद्दा क्र. ६ खरीप हंगामात संरक्षित सिंचनासाठी आवश्यक पाणी साठा

खरीप हंगामात वारंवार येणारे पावसाचे खंड विचारात घेता, खरीप पिकांचे नुकसान टाळण्यासाठी एकुण खरीप पिकांच्या पाण्याच्या गरजेच्या १० टक्के पाणी संरक्षित सिंचनाद्वारे देण्यासाठी गृहीत धरून त्या पाणी साठ्याची तरतूद करण्यात यावी.

संरक्षित सिंचनासाठी आवश्यक

$$\text{पाणीसाठा (टी.सी.एम)} = ०.१ \times \text{खरीप हंगामातील पिकांची पाण्याची गरज (टी.सी.एम)}$$

मुद्दा क्र. ७ संरक्षित सिंचनासाठी नवीन कामांची आवश्यकता ठरविणे

मुद्दा क्र. ६ नुसार काढलेला खरीप हंगामातील संरक्षित सिंचनासाठी आवश्यक पाणी साठा हा या पूर्वी पाणलोटात झालेल्या उपचारातून भागविला जात आहे अथवा नाही याची खातर जमा करावी. व्हाई पडत असल्यास पाणी साठा करण्यासाठी आवश्यक उपचार आराखड्यात सुचविण्यात यावेत. संरक्षित सिंचनासाठी नवीन कामांची आवश्यकता खालील प्रमाणे काढण्यात यावी.

- अ) अस्तित्वातील मृद व जल संधारण कामांमुळे
उपलब्ध होणारे पाणी -- मुद्दा क्र. (३) नुसार
- ब) खरीप हंगामात संरक्षित सिंचनासाठी
पाण्याची गरज -- मुद्दा क्र. (६) नुसार
- क) खरीप हंगामाशेवटी जल-संधारण कामांमुळे
अतिरिक्त पाणी साठा अ) - ब) -- क्ष टी.सी.एम.

मुद्दा क्र. ८ बिगर शेती जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन (वन-क्षेत्र, कुरण/गवत व पडक्षेत्र)

या मध्ये बिगर शेती जमिनीतून, म्हणजेच गावतील पड-क्षेत्र, कुरण/गवत/गायरान व वन-क्षेत्र या जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन काढण्यात यावे.

माती-शास्त्र क्षेत्रातील काही शास्त्रज्ञानी (के. आर. विदर्स, १९९९, टोम निस्बेट, २००५ व एफ. ए. ओ. चा प्रकाशित अहवाल) प्रकाशित केलेल्या शोधनिबंधाच्या आधारे बिगर-शेती जमिनीची (वन-क्षेत्र, कुरण/गवत व पडक्षेत्र) पाण्याची गरज खालील तक्त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे. त्या आधारे गावातील विविध जमीन प्रकारातून होणारे एकुण बाष्पीभवन काढण्यात यावे.

अ.क्र.	जमिनीचा प्रकार	क्षेत्र (हे.)	पाण्याचे बाष्पीभवन (मि.मि.)	एकूण बाष्पीभवन (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३)X(४)/१००
१	पड क्षेत्र / बिगर शेती		५०	
२	कुरण / गवत / गायरान		२००	
३	वन क्षेत्र		८००	
एकूण				

मुद्दा क्र. ९ रब्बी व उन्हाळी हंगमासाठी उपलब्ध पाणी (टी.सी.एम)

रब्बी व उन्हाळी पिकांसाठी उपलब्ध पाणी काढण्यासाठी खालील सुत्राप्रमाणे पर्जन्यामानातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून अपेक्षाव, पिण्याच्या पाण्याची गरज, खरीप हंगमातील लागवडीखालील पिकांसाठी गरज, खरीप हंगमातील संरक्षित सिंचनासाठीची पाण्याची गरज, बिगर शेती जमिनीतून बाष्पीभवन होणारे पाणी हे सर्व घटक वजा करावेत व त्यात मृद व जल संधारण कामांमुळे उपलब्ध होणारे पाणी जोडावे.

रब्बी व उन्हाळी हंगमासाठी उपलब्ध पाणी (टी.सी.एम)

- = पर्जन्यामानातून उपलब्ध होणारे पाणी (मुद्दा क्र. (१)नुसार)
- पर्जन्यामानामुळे होणारा अपेक्षाव (मुद्दा क्र. (२)नुसार)
- पिण्याच्या पाण्याची गरज (मुद्दा क्र. (४)नुसार)
- खरीप हंगमातील लागवडीखालील पिकांची गरज (मुद्दा क्र. (५)नुसार)
- बिगर शेती जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन (मुद्दा क्र. (८)नुसार)
- खरीप हंगमातील संरक्षित सिंचनासाठी पाण्याची गरज (मुद्दा क्र. (६)नुसार)
- + मृद व जल संधारण कामांमुळे उपलब्ध होणारे पाणी (मुद्दा क्र. (३)नुसार)

*** पर्जन्यामानामुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून अपेक्षाव वगळल्यानंतर जमिनीत मुरलेले पाणी पावसाळ्यात। पावसाळा संपल्यानंतर देखील भूगर्भातून उताराच्या दिशेने वाहून गाव पाणलोटाच्या बाहेर पडतं (baseflows) या क्षेत्रातील झालेल्या अभ्यासानुसार लक्षात आले आहे. पालघर जिल्ह्यातील डोंगरी भागात जमिनीत मुरलेले पाण्याच्या जवळपास ७०% पाणी हे जानेवारी महिन्यापर्यंत पाणलोटाच्या बाहेर वाहून जाते असे आढळले ३॥६. मात्र या बदल राज्यात इतर ठिकाणी पुरेसा अभ्यास न झाल्यामुळे सदरच्या पाण्याच्या ताळेबंदमध्ये यात। समावेश केलेला नाही. तरीही रथानिक पातळीवर याबद्वल अभ्यास झाला असल्यास भूजल तज अथवा GSDA च्या सल्ल्यानुसार जमिनीखालून (भूगर्भातून) बाहेर वाहून जाणाऱ्या अथवा येणाऱ्या पाण्याचा समावेश करावा.

मुद्दा क्र. १० रब्बी व उन्हाळी हंगमातील पिकांच्या पाण्याची गरज

मुद्दा क्र. ९ मध्ये रब्बी हंगमाच्या सुरुवातीला शिल्लक पाणी काढल्यानंतर रब्बी व उन्हाळी हंगमातील पिकांच्या पाण्याची गरज काढण्यात यावी.

जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद (WALMI) या संस्थेकडील पुस्तीकेनुसार हवामान विभाग-निहाय प्रमुख पिकांच्या पाण्याची गरज आधारे पाणलोटातील सदयस्थितीतील रब्बी हंगमातील लागवडी खालील असलेल्या सर्व पिकांच्या उपलब्ध क्षेत्राच्या आकडेवारीच्या आधारे पाण्याची गरज काढण्यात यावी.

१०.१ रब्बी हंगामातील प्रमुख पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
	(१)	(२)	(३)	$\frac{२) \times ३)}{१००}$
१	गहू			
२	हरभरा			
३	र. ज्वारी			
४	गळीत धान्य			
५	मका			
६	चारा पिके			
एकुण				

१०.२ रब्बी हंगामातील भाजीपाला पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
	(१)	(२)	(३)	$\frac{२) \times ३)}{१००}$
१	कांदा			
२	टोमेटो			
३	--			
एकुण				

१०.३ उन्हाळी हंगामातील पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
	(१)	(२)	(३)	$\frac{२) \times ३)}{१००}$
१	भुईमुग			
२	चारा पिके			
३	--			
एकुण				

रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या

$$\text{पाण्याची एकुण गरज} = (10.1) + (10.2) + (10.3)$$

$$= \text{क्ष टी.सी.एम.}$$

मुद्दा क्र. ११ रब्बी व उन्हाळी हंगमाच्या शेवटी शिल्लक पाणी

रब्बी व उन्हाळी हंगमाच्या शेवटी शिल्लक पाणी

= रब्बी व उन्हाळी हंगमाच्या सुरुवातीला उपलब्ध पाणी (मुद्दा क्र. ९ नुसार)

- रब्बी व उन्हाळी हंगमातील पिकांच्या पाण्याची गरज (मुद्दा क्र. १० नुसार)

मुद्दा क्र. १२ रब्बी जल-वापर निर्देशांक

रब्बी जल-वापर निर्देशांक हा गाव पाणलोटातील पाण्याची उपलब्धता व पिक-पद्धती नुसार पाण्याच्या वापराचा सूचक आहे.

= रब्बी व उन्हाळी हंगमातील पिकांच्या पाण्याची गरज (मुद्दा क्र. १० नुसार) टी.सी.एम.
रब्बी व उन्हाळी हंगमाच्या सुरुवातीला उपलब्ध पाणी (मुद्दा क्र. ९ नुसार)

निष्कर्ष

रब्बी जल-वापर निर्देशांक हा

अ) १.० पेक्षा कमी आल्यास -- सुरक्षित स्थिती

ब) १.० पेक्षा जास्त आल्यास -- असुरक्षित स्थिती

१३. कृती आराखडा

१३.१ खरीपातील संरक्षित सिंचनाची गरज प्रविणे

दर खरीप हंगमात किमान एक तरी पावसाचा खंड (dry spell) गृहीत धरून खरीप मधील लागवडी खाली असलेल्या पिकांच्या एकुण पाण्याच्या गरजेच्या १०% पाणी संरक्षित सिंचनासाठी तरतूद म्हणून अडविणे गरजेचे आहे.

अस्तित्वातील कामांमुळे तितके पाणी अडविले जात नसल्यास नवीन कामे प्रस्तावित करण्यात यावीत.

याचे नियोजन करताना MRSAC व GSDA यांच्या मदतीने बनविलेल्या नकाशांचा (land use, soil depth, soil texture, slope map इत्यादी) वापर करण्यात यावा.

या नाकाश्यांवर गरजू शेतकरी (कोरडवाहू / केवळ खरीप क्षेत्र) किवा जिथे पाणी उपलब्धता कमी आहे अश्या ठिकाणी कामांना प्राधान्य देण्यात यावे.

१३.२ रब्बीतील लागवडीखालील क्षेत्र वाढविणे

रब्बी हंगामातील पिकाखाली असलेली जमीन एकुण पिकांखाली असलेल्या जमिनीच्या तुलनेत ३० % पेक्षा कमी असेल तर नवीन/वाढीव क्षेत्र रब्बी पिकांखाली आणण्यासाठी जल संधारणाची कामे हाती घेण्यात यावी.

याचे नियोजन करताना MRSAC व GSDA यांच्या मदतीने बनविलेल्या नकाशांच्या (land use, soil depth, soil texture, slope map इत्यादी) वापर करण्यात यावा.

या नकाशांवर गरजू शेतकरी (कोरडवाहू / केवळ खरीप क्षेत्र) किंवा जिथे पाणी उपलब्धता कमी झाले अश्या ठिकाणी कामांना प्राधान्य देण्यात यावे.

१३.३ खरीपाखालील क्षेत्र वाढविणे

गाव पाणलोटातील लागवडी-लायक जमीन ही ०-५% उत्ताराच्या जमिनीच्या (पायाभूत माहितीमधील मुद्दा क्र. ३ नुसार) तुलनेत कमी असल्यास उर्वरित जमीन लागवडी खाली आणण्यास मजगी व तत्सम कामे हाती घेण्यात यावी.

आदिवासी भागातील गावांत अश्या प्रकारची कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावीत.

यासाठी MRSAC व GSDA यांच्या मदतीने बनविलेल्या slope map व land use map याचा वापर करावा.

१३.३ रब्बी जल-वापर निर्देशांक आठोक्यात आणणे

जर जल-वापर निर्देशांक १.० पेक्षा जास्त असेल तर नवीन जल-संधारणाची कामे हाती घेण्या बरोबर ग्राम सभेत कमी पाणी घेणारी पिकांची पिक-पद्धती घेण्यास सुचविण्यात यावे. तसेच सूक्ष्म सिंचन (ड्रिप व स्प्रिंकल्टर) ला प्रोत्साहन देण्यात यावे.

तसेच जल-वापर निर्देशांक १.० पेक्षा कमी असेल तर तो भविष्यात १.० पेक्षा वाढ होणार नाही याची दक्षता घेणे.

१३.४ वन क्षेत्र व उर्वरित बिगर शेती जमिनीवर मृद संधारणाची कामे करणे

MRSAC व GSDA यांच्या मदतीने बनविलेल्या नकाशांच्या नुसार वन क्षेत्र, पडीक जमीन इत्यादी वर मृद संधारणाची कामे हाती घेणे.

जास्त उत्ताराच्या जमिनीवर माती ची धूप थांबविण्याकरिता लूज बोल्डर, वृक्ष लागवड इत्यादी कामे हाती घेण्यात यावीत.

तसेच पडीक क्षेत्र, मध्यम उताराच्या जमिनीवर contour bunding, सलग समतल चर, खोल स ना समतल चर, gabion बंधारे इत्यादी कामे हाती घ्यावीत.

१३.५ पिण्याच्या पाण्याची बारा महिने सर्वांना उपलब्धता करणे

ग्राम सेवक / जलसुरक्षक यांनी गावठाण नकाश्यावर सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत (सर्व वस्त्या / वाढ्यांमधील) टाकणे व प्रत्येक स्त्रोतासाठी खालील माहिती भरावी

स्रोत - वस्ती / वाडी चे नाव	स्थान (lat, long)	स्त्रोताचा प्रकार	स्त्रोताची स्थिती	पाण्याची उपलब्धता	पाण्याचा दर्जा
....		आड / विहीर / बोरवेल / हात पंप / न.पा.पु.	चालू / नादुरुस्त / बिघाड	क्ष महिने	पिण्यास योग्य / अयोग्य
....					

ग्राम सेवक / जल-सुरक्षक यांच्या कडून इालेल्या पिण्याच्या पाण्याच्या सर्वेक्षणाच्या आधारे स्त्रोत बळकटीकरणासाठी कामे निश्चित करण्यात यावी.

गावात नळ पाणी पुरवठा योजना असल्यास तिच्या स्थिती ची नोंद घ्यावी (चालू / स्त्रोत कोरडा / कायमची बंद उन्हाळ्यात बंद / बिघाड / पाणी पिण्यास अयोग्य) व सर्वेक्षणाची एक प्रत पाणी पुरवठा विभागाला देण्यात यावी.

गाव पाणलोट आराखडा

क) पाण्याचा ताळेबंद - नमुना

Prof. Milind Sohoni, Hemant BelSare
CTARA, IIT Bombay

१. पर्जन्यमानाने उपलब्ध होणारे पाणी

$$\begin{aligned}
 1.1 & \text{ पर्जन्यमान} & : & ३८१ \text{ मि.मि.} \\
 1.2 & \text{ पाणलोट क्षेत्र} & : & ७४४.२६ \text{ हे.} \\
 1.3 & \text{ उपलब्ध होणारे पाणी} & = & \frac{\text{पाणलोट क्षेत्र (हे.)} \times \text{पर्जन्यमान (मि.मि.)}}{१००} \quad \text{टी.सी.एम.} \\
 & & = & \frac{७४४.२६ \times ३८१}{१००} \quad \text{टी.सी.एम.} \\
 & & = & २०७३.६३ \quad \text{टी.सी.एम.}
 \end{aligned}$$

२. पर्जन्यमानाभुळे मिळणारा अपधाव

(स्ट्रेंज तक्ता आधारे)

प्रपत्र क्र ३.१ - ५ टक्के पेक्षा कमी उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी

प्रपत्र क्र ३.२ - ५ ते २० टक्के उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी

प्रपत्र क्र ३.३ - २० टक्के पेक्षा अधिक उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रासाठी

२.१ अपधाव काढणे -

अ. क्र.	पाणलोटाचा प्रकार	क्षेत्र (हे.)	प्रति हे. अपधाव (टी.सी.एम.)	एकुण अपधाव (टी.सी.एम.)
१	उतार २० टक्के पेक्षा अधिक	२४३	०.९६७१	२३५.००
२	उतार ५ ते २० टक्के	१३५	०.७२५३	९७.९२
३	उतार ५ टक्के पेक्षा कमी	१६६.२४	०.८८३५	८०.३९
एकुण				४९३.३१

३. मृद व जल संधारण कामांमुळे होणारे पुनर्भरण

अ. क्र.	कामाचे नाव	संख्या / हे.	बाष्पीभव न (%)	उर्वरित उपलब्ध पाणी (%)	एकुण साठवण क्षमता (टी.सी.एम)	पावसाळ्यातील एकुण भरण संख्या	एकुण उपलब्ध होणा पाणी (टी.सी.एम)
(१)	(२)	(३)	(४)	(५) = $100 - (8)$	(६)	(७)	(८) = $(6) \times (5) / 100 \times (7)$
१	सलग समतल घर, खोल सलग समतल घर						
२	कंपार्टमेंट बंडिंग	३५	५०%	५०%	१५.९२	२	१५.९२
३	दाळीचे बांध बंदिस्ती			--	--	--	--
४	मंजगी						
५	शेत-तक्के (no plastic)	३	५०%	५०%	६.३	२	६.३
६	बोडी						
७	माती नाला बांध	३	३०%	७०%	१२	२	१६.८
८	सीमेंट नाला बांध (खोलीकरण)	२	३०%	७०%	१४	२	१६.६
	ल पा जलसंधारण						
९	सीमेंट नाला बांध	३	३०%	७०%	१७	२	२३.६
१०	पाझर तलाव	१	३०%	७०%	२०	१	१४
	ल. पा. जि.प.						
११	के. टी. वेअर दुरुस्ती	१	५०%	५०%	२०	२	२०
१२	पाझर तलाव दुरुस्ती	१	५०%	५०%	२५	१	१२.५
	एकुण						११८.९२
	पाझर तलाव, कोळहापूर पद्धत बंधारा, साठवण तलाव, सिंचन तलाव	या सर्व साठवण योजनाबाबत लघु पाटबंधारे संहितेमधील (M.I. Manual) मार्गदर्शक सूचनांप्रमाणे विट्यमान परिस्थितीत ज्याप्रमाणे येवा काढणे व मोजमाप केले जाते त्याप्रमाणे किंवा सद्यस्थितीत जी अद्ययावत केलेली पद्धत वापरून येवा, पाणी साठा व सिंचन क्षमता काढल्या जाते व प्रकल्प अहवालास मान्यता मिळते.					

४. पिण्याच्या पाण्याची एकूण गरज

अ. क्र.	बाब	संख्या	आवश्यक पाणी प्रति दिन (लिटर)	एकूण आवश्यक पाणी (वार्षिक) (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(५) = (३) x (४) x ३६५ १०,०००००
१	माणसे	७११	५५ लिटर	१४.२७
२	जनावरे	२०१	३५ लिटर	२.७६
३	शेळ्या - मेंढया	१४००	५ लिटर	२.५५
४	कुकुट पालन	--	२ लिटर	--
एकूण				१९.३८

५. खरीप हंगामातील पिकांसाठी पाण्याची गरज

जल व भूमी व्यवस्थापन संस्था औरंगाबाद (WALMI) या संस्थेकडील पुस्तीकेनुसार हवामान निहाय प्रमुख पिकांच्या पाण्याची गरज आधारे पाणलोटातील सद्यस्थितीतील खरीप हंगामातील लागवडी खालील असलेल्या सर्व पिकांच्या उपलब्ध क्षेत्राच्या आकडेवारीच्या आधारे पाण्याची गरज काढण्यात यावी.

५.१ खरीप हंगामातील प्रमुख पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकूण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३)x(४)
१	बाजरी	२६५	३००	७९५
२	मुग	५	२५०	१२.५०
३	सोयाबीन	१५	३५०	५२.५०
४	मका	२५	४००	१०.००
५	तूर	५	५७५	२८.७५
६	चारा पिके	३	३००	९.००
एकूण		३१८		९०७.७५

५.२ खरीप हंगामातील नगदी पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) १००
१	कापूस	१०	८५०	८५
२	-	-	-	-
	एकुण	१०		८५

५.३ खरीप नगदी पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) १००
१			
	एकुण			

५.४ वार्षिक पिके (फळ पिके / उस)

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३) x (४) १००
१	डाळिंब	१	१२००	१२
२	-	-	-	-
३	-	-	-	-
	एकुण			१२

खरीप हंगामासाठी पिकांना लागणाऱ्या पाण्याची एकुण गरज

$$= ५.१) + ५.२) + ५.३) + ५.४)$$

$$= ९०७.७५ + ८५ + ० + १२$$

$$= १००४.७५ (टी.सी.एम.)$$

६. खरीप हंगामात संरक्षित सिंचनासाठी आवश्यक पाणी साठा

संरक्षित सिंचनासाठी आवश्यक

$$\begin{aligned}
 \text{पाणीसाठा (टी.सी.एम)} &= ०.१ \times \text{खरीप हंगामातील} \\
 &\quad \text{पिकांची पाण्याची गरज (टी.सी.एम)} \\
 &= ०.१ \times १००४.७५ \\
 &= १००.४७ \text{ टी.सी.एम.}
 \end{aligned}$$

७. खरीप हंगामासाठी पाण्याचा ताळेबंद

- अ) अस्तित्वातील मुद्र व जल संधारण कामांमुळे
उपलब्ध होणारे पाणी -- ११८.९२ टी.सी.एम.
- ब) खरीप हंगामात संरक्षित सिंचनासाठी
पाण्याची गरज -- १००.४७ टी.सी.एम.
- क) खरीप हंगामाशेवटी जल-संधारण कामांमुळे
अतिरिक्त पाणी साठा अ) - ब) -- +१८.४७ टी.सी.एम.

८. बिगर शेती जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन (वन-क्षेत्र, कुरण/गवत व पडक्षेत्र)

अ.क्र.	जमिनीचा प्रकार	क्षेत्र (हें.)	पाण्याचे बाष्पीभवन (मि.मि.)	एकूण पाण्याचे बाष्पीभवन (टी.सी.एम.)
(१)	(२)	(३)	(४)	(३)X(४)/१००
१	कायम पड / चालू पड / बिगर शेती	१४७.१	५०	७३.५५
२	कुरण / गवत / गायरान	१७.२	२००	३४.४
३	वन क्षेत्र	०	८००	०
एकूण				१०७.९५

९. रब्बी व उन्हाळी हंगमासाठी शिल्लक पाणी

रब्बी व उन्हाळी हंगमासाठी उपलब्ध पाणी (टी.सी.एम)

- = पर्जन्यमानातून उपलब्ध होणारे पाणी (मुद्दा क्र. (१)नुसार)
- पर्जन्यमानामुळे होणारा अपधाव (मुद्दा क्र. (२)नुसार)
- पिण्याच्या पाण्याची गरज (मुद्दा क्र. (४)नुसार)
- खरीप हंगमातील लागवडीखालील पिकाची गरज (मुद्दा क्र. (५)नुसार)
- बिगर शेती जगिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन (मुद्दा क्र. (८)नुसार)
- खरीप हंगमातील सरक्षित सिंचनासाठी पाण्याची गरज (मुद्दा क्र. (६)नुसार)
- + मृद व जल संधारण कामामुळे उपलब्ध होणारे पाणी (मुद्दा क्र. (३)नुसार)

रब्बी व उन्हाळी हंगमासाठी उपलब्ध पाणी (टी.सी.एम)

$$= २०७६.६३ - ४१३.३१ - १९.३८ - १००४.७५ - १०७.९५ - १००.४७ + ११८.९२$$

$$= ७४९.६९ \text{ टी.सी.एम.}$$

१०. रब्बी व उन्हाळी हंगमातील पिकांच्या पाण्याची गरज

१०.१ रब्बी हंगमातील प्रमुख पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)	
				$\frac{(२) \times (३)}{१००}$	
१	गहू	१५	५५०	८२.५०	
२	हरभरा	१०	३००	३०.००	
३	र. जवारी	३०	४७५	१४२.५०	
४	गळीत धान्य	२५	४५०	११२.५०	
५	मका	५	४००	२०	
६	चारा पिके	५	४००	२०	
एकुण		९०		४०९.५०	

१०.२ रब्बी हंगमातील भाजीपाला पिके

अ.क्र.	पिकाचे नाव	क्षेत्र (हे.)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)	
				$\frac{(२) \times (३)}{१००}$	
१	कांदा	२०	६५०	१३०.००	
२	टोमेटो	५	६५०	३२.५०	
एकुण		२५		१६२.५०	

१०.३ उन्हाळी हंगामातील पिके

अ.क्र.	पिकाचे नाव (१)	क्षेत्र (हे.) (२)	आवश्यक पाणी प्रति हे. (मि.मि) (३)	एकुण आवश्यक पाणी (टी.सी.एम.)
				$(२) \times (३)$
१	भुइमुग	२	७५०	१५०
२	चारा पिके	२	४००	८००
३	--	--	--	--
	एकुण	४		२३

रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या

$$\begin{aligned} \text{पाण्याची एकुण गरज} &= (10.1) + (10.2) + (10.3) \\ &= ५९३ \text{ टी.सी.एम.} \end{aligned}$$

११. रब्बी व उन्हाळी हंगामाच्या शेवटी शिल्लक पाणी

रब्बी व उन्हाळी हंगामाच्या शेवटी शिल्लक पाणी

$$\begin{aligned} &= \text{रब्बी व उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला उपलब्ध पाणी (मुद्दा क्र. ९ नुसार)} \\ &- \text{रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या पाण्याची गरज (मुद्दा क्र. १० नुसार)} \end{aligned}$$

$$= ५४९.६९ - ५९३$$

$$= -४३.३१ \text{ टी.सी.एम.}$$

१२. रब्बी जल-वापर निर्देशांक

$$\begin{aligned} &= \frac{\text{रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या पाण्याची गरज}}{\text{रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शिल्लक पाणी}} \\ &= \frac{५९३ \text{ टी.सी.एम.}}{५४९.६९ \text{ टी.सी.एम.}} \\ &= १.०७८ \end{aligned}$$

निष्कर्ष

रब्बी जल-वापर निर्देशांक हा

- | | | | |
|----|-------------------------|----|------------------|
| a) | १.० पेक्षा कमी आल्यास | -- | सुरक्षित स्थिती |
| b) | १.० पेक्षा जास्त आल्यास | -- | असुरक्षित स्थिती |

१३. कृती आराखडा

वरील पाण्याचा ताळेबंद व MRSAC आणि GSDA नी बनविलेल्या नकाशांच्या आधारे ग्राम पाणलोटामध्ये घ्यावयाची नवीन मृद व जल संधारणाची कामे निश्चित करण्यात यावीत व त्यानुसार कृती आराखडा बनविण्यात यावा.

वरील प्रमाणे कृती आराखडा बनविताना खालील प्रमुख उद्दिष्टे लक्षात घ्यावीत. प्रपत्र ब) “पाण्याच्या ताळेबंद तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना” या मध्ये खालील उद्दीष्टान्ची अधिक माहिती देण्यात आली आहे.

- खरीपातील संरक्षित सिंचनाची गरज पुरविणे
- रब्बीतील लागवडीखालील क्षेत्र वाढविणे
- खरीपाखालील क्षेत्र वाढविणे
- रब्बी जल-वापर निर्देशांक आटोक्यात आणणे
- वन क्षेत्र व उर्वरित बिगर शेती जमिनीवर मृद संधारणाची कामे करणे
- पिण्याच्या पाण्याची बारा महिने सर्वांना उपलब्धता करणे

ग्राम सेवक / जलसुरक्षक यांनी गावठाण नकाश्यावर सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत (सर्व वस्त्या / वाड्यांमधील) टाकणे व प्रत्येक स्त्रोतासाठी खालील माहिती भरावी

स्रोत - वस्ती / वाडी चे नाव	स्थान (lat, long)	स्त्रोताचा प्रकार	स्त्रोताची स्थिती	पाण्याची उपलब्धता	पाण्याचा दर्जा
....		आड / विहीर / बोरवेल / हात पंप / न.पा.पु.	चालू / नादुरुस्त / बिघाड	क्षा महिने	पिण्यास योग्य / अयोग्य
....					

ग्राम सेवक / जल-सुरक्षक यांच्या कडून झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या सर्वेक्षणाच्या आधारे स्त्रोत बळकटीकरणासाठी कामे निश्चित करण्यात यावी.

गावात नळ पाणी पुरवठा योजना असल्यास तिच्या स्थिती ची नोंद घ्यावी (चालू / स्त्रोत कोरडा / कायमची बंद उन्हाळ्यात बंद / बिघाड / पाणी पिण्यास अयोग्य) व सर्वेक्षणाची एक प्रत पाणी पुरवठा विभागाला देण्यात यावी.

प्रापती - जल न झूमी

स्वावरूपापन के दृष्टि
और बालाका

खाकार्यविभाग किराए

"सशीपं ताम
रक्षी ताम
उदाहिता उदाहिता"

उदाहिता

अल ए लुमी शोवरूपापन संस्था (WALM)) और आमा
जी जी का इलाका लिखा गया आवेदनी शब्द

अ.क्र.	दिक्के	पेरणीची वेळ	पैक कालावधी (दिवस)	अनियन्त्रयाचा जाग्रा खडकाचा जाग्रा		अतियन्त्रयाचा जाग्रा खडकाचा जाग्रा	घाट विभाग
				खडकाचा जाग्रा	खडकाचा जाग्रा		
१.	रामगिरी, महाड, कोलहापूरचा परिचय	३५०००-१३५०	१८०००-१००००	१५०००-१३००	१५०००-१३००	१४५००-१६५०	०-२००
२.	खरीप भात (लावण्याचा) रच्ची उत्तरांगी भात (लावण्याचा)	११५००-१२५००	१२०००-१३५०	१२०००-१००००	१८०००-१००००	१६०००-१००००	१६०००-१८०००
३.	नागली	११०	३५०-४००	०	३००-४००	०	३००-४००
४.	वाळ	११०	२५०-३५०	२००-३००	२५०-३००	२५०-३००	२००-३००
५.	चवळी	९०	३५०-४५०	३००-४००	३५०-४५०	३५०-४००	३००-३५०
६.	धेवडा	९०	३५०-४५०	३००-४००	३५०-४५०	३५०-४००	३००-३५०
७.	हरभरा	१०५	३५०-५००	३२५-४७५	२५०-४००	२५०-४००	३५०-४००
८.	रच्ची उत्तरांगी भर्तुमा	१२०	६५०-७००	६५०-७००	५७५-६२५	-	-
९.	मोहरी	१०६	३५०-४००	३००-३५०	३५०-४००	३००-३५०	-

खाकार्यविभाग
किराए

तत्काता - १ अ : पुढे चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१०.	मुर्याफुल (खनी)	२ नोंहेवर	१०५	४००-५००	४००-५००	४००-५५०	५००-५५०	-	-
११.	मिरची	जानेवारी	१५०	६००-९००	६००-८५०	६५०-९००	८००-८५०	८५५-८००	७००-७२५
१२.	टोमेंटो	डिसेवर	१२०	६००-५००	६००-५५०	६००-५००	६००-५५०	६००-५००	६००-५५०
१३.	कलिंगाड	नोंहेवर	११०	५००-५५०	५५०-५००	५००-५५०	५५०-५००	-	-
१४.	आंवा	जून	-	१५००-२५००	१०००-११००	१४००-१५००	१४००-१५००	१४००-१५००	१४००-१५००
१५.	नारङ्ग	जून	-	१५००-१६००	१०००-१३००	१५००-१६००	१५००-१६००	१५००-१६००	१५००-१६००
१६.	सुगारी	जून	-	१५००-१६००	१०००-१३००	१५००-१६००	१५००-१६००	१५००-१६००	१५००-१६००
१७.	चिक्की	जून	-	१५००-१८००	१०००-१४००	१५००-१८००	१५००-१८००	१५००-१८००	१५००-१८००
१८.	काशू	जून	-	१५००-१६००	१०००-११००	१५००-१६००	१५००-१६००	१५००-१६००	१५००-१६००
१९.	केळी	जून	१५०	११००-१२००	११००-१३००	-	-	-	-

टीय : १. बारपाही पिकाची पाण्याची / सिंचनाची गरज एक वर्षासाठी दिली आहे.

तक्ता १ ब : कृषि - हवामान विभाग निहाय प्रमुख पिंड ने पाण्याची व सिंचनाची गरज (प्रिमी)

अ.सं.	पिंडे	पेरणीची देश	कालावधी (दिवस)	संकेतपत्र विभाग १ लाल ते लालसर तांकरी साळाचा जमिनीचा विभाग		संकेतपत्र विभाग १ लाल कृडचा राजाच्या जमिनीचा विभाग
				सालादीचा पूर्व भाग, सातारा पुणे, नाशिक, अहमदनगरचा अंति परिचम भाग, कोलहापुरचा मध्य भाग	शुल्क, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्हाचा परिचम भाग कोलहापुरचा इशाऱ्य भाग	
१	२	३	४	५	६	७
१.	खरीप सं. ज्यारी	१ जुळे	१२०	४००-४५०	१००-१५०	४००-४५०
२.	रळ्यां ज्यारी	१ ऑक्टोबर	१३५	४५०-५००	३००-३५०	४५०-५००
३.	गहू	१ नोव्हेंबर	१२०	५५०-६००	५००-५५०	३००-३५०
४.	पेरसाळ	जून-जुलै	१२०	६००-६५०	२००-२५०	५००-५५०
५.	सं. वाजरी	जूळे	१०	३००-३२५	०-१००	२५०-३००
६.	तुरू	जूळे	१५५	६००-६५०	२५०-३००	६००-६५०
७.	हरभरा	१ नोव्हेंबर	१०५	३५०-४५०	३००-४००	०-१००
८.	खरीप मुईमुगा	जुळे	१२०	४५०-५००	२५०-२००	३००-३५०
९.	उलाळी मुईमुगा	फेव्रुवारी	१२०	७५०-८००	७००-७५०	२००-२५०
१०.	करडी	१ ऑक्टोबर	१२०	४५०-४७५	२७५-३२५	४००-४५०
११.	सोयाबीन	जुळे	१०५	३००-४००	७५-१२५	३५०-४००

तत्काल - १ वा : पुढे चालू

	१	२	३	४	५	६	७	८
१२.	सुर्यफूल (रक्ती)	१ नोंदवर	१०५	४५०-५००	४००-४५०	४००-४५०	४००-४५०	
१३.	सुर्यफूल (खरीप)	जूळ	१०५	-	-	३५०-४००	१००-१५०	
१४.	सुर्यफूल (उन्हाळी)	१ मार्व	१०५	७५०-८००	६५०-७००	७००-८००	६५०-७००	
१५.	मिरची	जानेवारी	१०५	८५०-९००	८००-८५०	८५०-९००	८५०-९००	
१६.	हळद/आले	जूळ	२४०	१२००-१३००	१००-१२००	१२००-१२००	१००-१५०	
१७.	लिंबू वारीय फलज्ञाई (संत्रा, मोसंधी, हिंडू)	जूळ	-	-	-	१३००-१५००	१०००-१२००	
१८.	पेळ	जूळ	-	१४००-१५००	१०००-१२००	१४००-१५००	१०००-१२००	
१९.	मुळ ऊस	जानेवारी	३६५	२०००-२१००	१३००-१४००	२०००-२१००	१६००-१७००	
२०.	पुर्वहारी ऊस	आँकटावर	४५०	२५००-२६००	१९००-२०००	२५००-२६००	१९००-२०००	
२१.	आडसाली ऊस	जूळ	५४०	२८००-२९००	२०००-२१००	२८००-२९००	२०००-२१००	

२२

तत्काल - १ (क) : कृषि - हवामान विभाग निहाय प्रमुख पिकांची पाण्याची व सिंचनाची गरज (पिमी)

अ.क्र.	पिके	पेरणीची देश	काठावधी (दिवस)	अवधिं (कर्नं पावसाचा) तिथा	निहाय पावसाचा मरडत:		
					सिंचनाचा तिथा	सिंचनाचा तिथा	
१.	पुणे, नाशिक, अहमदनगरचा पूर्व भाग सातारा, सांगलीचा अग्निपूर्व भाग औरगावाद, सोलापूर, बीड, उस्मानावादचा पश्चिम भाग (साचिस्तर माहितीसाठी आ. २ पहावे)	जळगाव, सोलापूर (अक्कलकोट) अंरंगावादचा पूर्व व उत्तर भाग आरंगा, परभणी, बीड, (गोवार्ह, केज, अंचाजोर्ह व माजलगांव), उस्मानावाद (पूर्व भाग), लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोल्य, अमरगवती, हिंसोली (पिचमध्याग)	जळगाव, सोलापूर (अक्कलकोट)	जळगाव, सोलापूर (अक्कलकोट)			
२.	२	३	४	५	६	७	
				पाण्याची गरज	सिंचनाची गरज	पाण्याची गरज	
१.	खरीप सं. जवारी रच्ची जवारी गळू	१ उत्तुं ऑकटोवर मोठंवर सं. वाजरी पेरसाढ तुर हरभाग मग्न अटिकट	१२० १३५ १२० १० १२० १२० १२० १२० १२० १२० १२० १२० १२० १२० १२० १२०	४००-४५० ४००-४५० ५००-५२५ ३००-३२५ ५००-५२५ ३००-३२५ ५००-५२५ ३००-३२५ ५००-५२५ ५००-५२५ ५००-५२५ ५००-५२५ ५००-५२५ ५००-५२५ ५००-५२५ ५००-५२५	१५०-२०० ३००-३५० ४००-५०० ५००-६०० ३००-३२५ ५००-६५० ३००-३५० ३५०-४०० २५०-३०० ३००-३५० ३००-३५० ३५०-४०० ३००-३५० ३००-४०० ३००-४००	४००-४५० ४००-४५० ५००-५५० ५००-५५० ३००-३२५ ५००-६५० ५००-६५० ३००-४०० ३००-३०० ३००-३५० ३००-३५० ३००-४०० ३००-३५० ३००-४०० ३००-४००	७५-१०० ३००-३५० ४७५-५२५ ०-५० १७५-२२५ ५००-६५० २५०-३०० ३००-४०० ०-५० ०-५०
२.	२	३	४	५	६	७	

तक्ता - १ (क) : पुढे चालू

१	२	३	४	५	६	७	८
१०.	सरीप भूईपा	जलै	१२०	-	-	१४०-१००	१००-१५०
११.	उन्हाळी भूईपा	फेटुमारी	१२०	७५०-८००	८००-८५०	७५०-८००	७५०-८००
१२.	काडई	आँकटोवर	१२०	४००-४५०	३००-३५०	४००-४५०	२७५-३२५
१३.	सोयाशीन	जलै	१०५	३५०-४००	३००-३५०	०-५०	०-५०
१४.	सुर्यकुल (खरिप)	जलै	१०५	३५०-४००	३००-३५०	३१५-४२५	०-५५
१५.	सुर्यकुल (ख्वी)	नोहेवर	१०६	४००-४५०	३७५-४२५	४००-४५०	४००-४५०
१६.	सुर्यकुल ((उलांगी))	मार्फ	१०५	५००-५५०	५००-५५०	५५०-६००	५५०-६००
१७.	तीळ	जून	१०५	३००-३५०	०-५०	३००-३५०	०-५०
१८.	हळदू आले	जून	१४०	११००-१२००	७२५-७७५	१३००-१३००	७००-७५०
१९.	मिरवी	जानेवारी	१५०	८५०-९००	८५०-९००	८५०-९००	८५०-९००
२०.	कापूस	१६ मे	१३०-१९०	७००-८००	२२५-३२५	७५०-८५०	२००-३००
२१.	मुळ ऊस	जानेवारी	३५५	२०००-२२००	१५००-१७००	२१००-२२००	१४००-१५००
२२.	पुवाहामी ऊस	आँकटोवर	४५०	२५००-२६००	२०००-२१००	२१००-२२००	२०००-२२००
२३.	आडसाली ऊस	जलै	५४०	२८००-२९००	२२००-२३००	३२००-३३००	२२००-२४००
२४.	लिंचू वर्गीय	फट्टवाडे	-	१३००-१५००	१०००-१२००	१४००-१६००	१००-१२००
	(संचा, मोसंची, हिंडू)	जून	-	१७००-१८००	१३००-१४००	-	-
२५.	दाढ़ी	जून	-	-	-	१०००-१२००	१२००-१४००
२६.	केळी	जून	४५०	-	-	१०००-१२००	१०००-१२००
२७.	बोर	जून	-	१२००-१५००	१०००-१२००	१२००-१५००	१०००-१२००
२८.	डाढ़ी	जून	-	१२००-१५००	१२००-१५००	-	-
२९.	लम्बण	जून	३५२	१२००-१५००	१२००-१५००	१२००-१५००	१२००-१५००

१२२

१०.१०। - १। (ड) : कृषि - हवापान विभाग निहाय प्रमुख पिकांची पाण्याची व सिंचनाची गरज (पिमी)

अ.क्र.	दिके	प्रणीती वेळ	कालावधा (दिवस)	मध्यम ते माध्यम जास्त पावसाचा, निश्चय खडकासंसूत वर्तनेचा जागीचा विभाग भंडरा, गोटिया, चांदपूर (पूर्व), गढचिरोली	जास्त पावसाचा, निश्चय खडकासंसूत वर्तनेचा बनल्ला जागीचा विभाग हिंगोली व नवीडवा उत्तर व पूर्व भाग, यवतमान, वर्धा, नागरुक, चंद्रपूर (दर्दवदम)	
					पाण्याची गरज	सिंचनाची गरज
१.	२.	३.	४.	५.	६.	७.
१.	खरिप सं. जवारी	१ जुलै	१२०	४००-४५०	७५-१००	-
२.	रक्की जवारी	१ अगस्टवर	१३५	४२५-४७५	३००-३५०	३००-३५०
३.	गह.	१ नोव्हेम्बर	१२०	५००-५५०	४०५-५२५	४५०-५००
४.	पेरसाळ	जून-जुलै	१२०	६००-६५०	१५०-२००	-
५.	खरिप भात (लावण्याचा)	जुलै	१२०-१३५	-	१७००-१९००	०-२५०
६.	रक्की उत्ताळी भात (लावण्याचा)	दिसेंवर	१२०-१३५	-	१७००-१९००	१६००-१८००
७.	सूर.	जुलै	१६५	६००-६५०	२००-२५०	६००-६५०
८.	हरभरा	गोटेंवर	१०५	३००-४५०	३५०-४००	३००-४००
९.	खरिप भुर्डुगा	जुलै	१२०	४५०-५००	१००-१५०	-
१०.	उत्ताळी भुर्डुगा	फेव्हवारी	१२०	८००-८५०	१५५०-१८००	७५०-८२५

१४

तत्काल - १ (ड) : पुढे चालू

१	२	३	४	५	६	७	८
११.	करडई	१ अँकोरवार	१२०	४००-४५०	२७५-२९५	४००-४५०	२५०-३००
१२.	सोयावीन	पुले	१०५	३५०-४००	०-५०	३७५-४२५	-
१३.	मुर्फुल (रक्की)	१ नोक्सेनर	१०५	४००-४५०	४००-४५०	४००-४५०	३७५-४२५
१४.	मुर्फुल (उद्दाळी)	१ मार्च	१०५	५००-५५०	५५०-६००	६५०-७००	६५०-७००
१५.	हळद/आले	जून	२४०	११५०-१२५०	६००-७००	१२५०-१२५०	६००-६२५
१६.	पिरची	जानेवारी	१५०	१००-१५०	८५०-९००	८५०-९००	८००-८५०
१७.	लिंबू वगीय फटशाडे (संत्रा, मोसंबी, लिंबू)	जून	३६५	१४००-१६००	१००-१२००	१४००-१६००	१००-११००
१८.	लसूण	जानेवारी	३६५	२०००-२२००	१४००-१४५०	-	-
१९.	काषुस	१६ मे	१७०-१९०	७५०-८५०	२००-३००	-	-
२०.	काट मुल	जानेवारी	३६५	२१००-२२००	१४००-१५००	२१००-२२००	१२००-१३००

१८

ચપત્ર ૨.૭

મૃદુગણ ||

૫ ટકે પેક્શા કમી ઉત્તાર અસલેલ્યા પાણલોટ ક્ષેત્રાત પર્જન્યમાનાપાસુન મિલણારા અપધાવ (સ્ટ્રેંજ તવતા)

એક્સ્ટ્રાન્ડ્યુન મિ.મિ. મધ્યે	અપધાવાચી ટકેવારી	અપધાવાચી સોલ્ટી મિ.મિ.	અપધાવ ટી.સી.એમ. પ્રતિ ચૌ. કિ.મી.	અપધાવ ટ. સી.એમ. પ્રતિ હેક્ટર
૧	૨	૩	૪	૫
૪૦૦	૫.૨૦	૨૨.૦૦૦૦	૨૧.૩૩૯૯	૦.૨૧૩૪
૪૨૫	૫.૬૦	૨૪.૬૪૦૦	૨૫.૦૪૬૯	૦.૨૫૦૫
૪૪૦	૬.૪૦	૨૮.૮૦૦૦	૨૯.૨૬૮૭	૦.૨૯૨૭
૪૬૫	૬.૯૦	૩૩.૦૦૦૦	૩૩.૫૪૫૩	૦.૩૩૫૫
૪૦૦	૭.૪૦	૩૮.૪૦૦૦	૩૮.૪૦૬૨	૦.૩૮૯૨
૪૨૫	૮.૦૦	૪૨.૨૪૦૦	૪૨.૯૫૧૬	૦.૪૨૯૫
૪૪૦	૮.૬૦	૪૮.૫૮૪૦	૪૮.૩૪૮૭	૦.૪૮૩૫
૪૭૫	૯.૨૦	૫૨.૧૦૦૦	૫૩.૭૬૮૭	૦.૪૩૭૭
૫૦૦	૯.૬૦	૫૮.૪૦૦૦	૫૯.૪૪૬૨	૦.૫૯૪૬
૫૨૫	૧૦.૩૦	૬૪.૩૮૫૦	૬૫.૪૮૮૧	૦.૬૯૪૩
૫૪૦	૧૦.૯૦	૭૦.૮૪૦૦	૭૨.૦૯૨૫	૦.૬૮૦૯
૫૭૫	૧૧.૪૦	૭૭.૧૮૪૦	૭૮.૫૫૨૯	૦.૬૮૫૫
૬૦૦	૧૨.૦૦	૮૪.૦૦૦૦	૮૪.૩૮૮૧	૦.૮૪૩૮
૬૨૫	૧૨.૪૦	૯૦.૧૮૪૦	૯૨.૪૮૬૬	૦.૯૨૪૮
૬૪૦	૧૩.૧૦	૯૮.૫૮૪૦	૧૦૦.૨૨૦૩	૧.૦૦૨૨
૬૭૫	૧૩.૯૦	૧૦૬.૧૮૪૦	૧૦૬.૯૦૮૪	૧.૦૬૯૧
૭૦૦	૧૪.૨૦	૧૧૪.૦૦૦૦	૧૧૪.૮૭૧૧	૧.૧૪૮૭
૭૨૫	૧૪.૬૦	૧૨૨.૧૦૦૦	૧૨૪.૦૩૯૨	૧.૧૨૦૩
૭૪૦	૧૪.૪૦	૧૩૦.૯૦૦૦	૧૩૩.૦૪૩૭	૧.૧૩૦૪
૭૮૫	૧૪.૯૦	૧૩૯.૪૪૦૦	૧૪૧.૮૪૮૪	૧.૪૧૮૪
૮૦૦	૧૬.૪૦	૧૪૮.૪૦૦૦	૧૪૦.૯૩૭૫	૧.૪૦૭૫
૮૨૫	૧૬.૦૦	૧૫૬.૬૦૦૦	૧૬૦.૩૦૦૦	૧.૬૦૩૦
૮૪૦	૧૬.૬૦	૧૬૬.૬૭૪૦	૧૭૦.૪૧૭૨	૧.૬૦૪૨
૮૭૫	૧૮.૨૦	૧૮૪.૧૪૦૦	૧૯૦.૩૪૯૪	૧.૨૦૩૬
૯૦૦	૧૮.૬૦	૧૯૮.૪૦૦૦	૧૯૦.૫૪૪૦	૧.૧૦૪૬
૯૨૫	૧૯.૩૦	૨૧૬.૮૨૪૦	૨૦૧.૦૬૪૧	૨.૦૧૦૬
૯૪૦	૧૯.૯૦	૨૦૮.૧૬૦૦	૨૧૨.૩૭૩૪	૨.૧૨૩૭
૯૭૫	૨૦.૪૦	૨૧૧.૮૭૪૦	૨૨૩.૪૪૨૨	૨.૨૩૪૪
૧૦૦૦	૨૦.૮૦	૨૧૭.૪૦૦૦	૨૩૩.૮૮૪૪	૨.૩૮૪૮
૧૦૨૫	૨૧.૩૦	૨૨૬.૮૨૪૦	૨૪૬.૪૮૦૯	૨.૪૮૦૯
૧૦૪૦	૨૧.૯૦	૨૩૮.૧૬૦૦	૨૫૮.૧૦૯૬	૨.૫૮૧૦
૧૦૭૫	૨૨.૪૦	૨૪૧.૮૭૪૦	૨૬૧.૦૯૬૭	૨.૬૧૧૦
૧૧૦૦	૨૧.૦૦	૨૩૧.૦૦૦૦	૨૩૪.૬૮૪૪	૨.૩૪૬૪
૧૧૨૫	૨૧.૪૦	૨૪૨.૪૨૪૦	૨૪૬.૪૮૦૯	૨.૪૮૦૯
૧૧૪૦	૨૨.૪૦	૨૪૪.૬૭૪૦	૨૪૮.૧૦૯૬	૨.૪૮૧૦
૧૧૭૫	૨૨.૬૦	૨૫૬.૧૬૪૦	૨૬૧.૦૯૬૭	૨.૬૧૧૦
૧૨૦૦	૨૩.૨૦	૨૬૯.૦૦૦૦	૨૬૩.૪૬૬૬	૨.૬૩૩૩
૧૨૨૫	૨૩.૮૦	૨૭૧.૪૪૦૦	૨૭૬.૩૨૯૭	૨.૭૬૩૩
૧૨૪૦	૨૪.૪૦	૨૭૪.૦૦૦૦	૨૭૦.૦૦૯૬	૨.૭૦૦૦
૧૨૭૫	૨૪.૯૦	૨૮૧.૧૦૦૦	૨૭૩.૩૨૩૪	૨.૭૩૩૪
૧૩૦૦	૨૪.૫૦	૨૯૩.૪૦૦૦	૨૯૬.૯૨૯૭	૨.૩૬૯૩
૧૩૨૫	૨૬.૦૦	૩૪૪.૧૪૦૦	૩૪૦.૮૨૦૩	૩.૪૦૮૨
૧૩૪૦	૨૬.૬૦	૩૪૯.૬૭૪૦	૩૬૪.૬૭૩૪	૩.૬૪૬૭
૧૩૭૫	૨૭.૨૦	૩૬૪.૦૦૦૦	૩૮૦.૧૩૭૮	૩.૮૦૧૩
૧૪૦૦	૨૭.૬૦	૩૮૮.૪૦૦૦	૩૯૪.૮૬૪૬	૩.૯૪૮૬
૧૪૨૫	૨૮.૩૦	૪૦૩.૨૪૪૦	૪૦૯.૮૮૮૮	૪.૦૯૮૮
૧૪૪૦	૨૮.૯૦	૪૨૯.૦૪૦૦	૪૨૪.૯૯૬૨	૪.૨૪૯૨
૧૪૭૫	૨૯.૪૦	૪૩૪.૩૭૪૦	૪૪૧.૪૨૪૪	૪.૪૨૪૧
૧૫૦૦	૩૦.૦૦	૪૪૦.૦૦૦૦	૪૪૬.૩૬૩૪	૪.૪૬૩૪

प्रपत्र ३.२

५ ते २० टक्के दरम्यान उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमानापासून मिळणारा अपधाव (स्ट्रेंज तक्ता)

एकूण पाउस मि.मि. मध्ये	अपघावाची टक्केवारी	अपघावाची खोली मि.मि.	अपघाव टी.सी.एम. प्रति चौ. कि.मी.	संपादन दर एवढा तात्र
१	२	३	४	५
८००	७६.८०	३१.५०००	३२.०१४१	०.४३०१
८२४	८.८०	३६.९७५०	३७.५४२४	०.३६९९
८४०	९.६०	४३.२०००	४३.९०२१	०.४३९०
८५४	१०.४०	४९.५०००	५०.३२३४	०.५०१४
४००	११.२४	५६.२५००	५६.१६.०३	०.५६८८
५२४	१२.००	६३.३७५०	६४.४३२८	०.४४८४
५५०	१२.९०	७०.८५००	७२.५२६६	०.५६३४
५६५	१३.८०	७९.३४००	८०.६४३१	०.६०१५
६००	१४.६०	८६.६५००	८९.१८४४	०.८४४८
६२४	१५.४०	९६.६०००	९८.१४२२	०.९८४४
६४०	१६.३०	१०५.२५००	१०८.०४८८	१.०८०४
६६५	१७.८०	११४.९२५०	११२.३६०९	१.४७३८
७००	१८.००	१२५.००००	१२६.९६८८	१.३६९९
७२४	१८.८०	१४९.६५००	१३८.७६५०	१.३८८८
७५०	१९.६०	१८६.९२५०	१४०.३५८८	१.४०११
७७५	२०.३०	१८६.९२५०	१६९.८६४१	१.४७३८
८००	२१.८०	१८९.६०००	१६९.६२०३	१.६६१.४
८२४	२२.२०	१८९.६५००	१८६.१४५३	१.८८१.४
८४०	२३.१०	१९५.३५००	१९९.६६५६	१.९९१.७
८६५	२३.९०	२०९.३२५०	२१२.७६८१	२.१७८८
९००	२४.६०	२२२.६५००	२२६.८०६२	२.२१४४
९२४	२५.४०	२३६.४५००	२४०.४४००	२.४०४५
९४०	२६.४०	२४८.५५००	२४५.६३२३	२.५५१.४
९६५	२८.३०	२६६.१८५०	२६०.५३०९	२.६०५४
१०००	२८.१०	२८१.२५००	२८५.८६२४	२.८४८६
१०२४	२८.९०	२९०.६७५०	३०९.६०९६	३.०९५०
१०४०	२९.८०	२९३.८७५०	३१२.५६५६	३.१८५७
१०६५	३०.६०	३२१.६५००	३३५.८५८८	३.३४१६
११००	३१.४०	३४६.४०००	३५२.१७६६	३.५२१८
११२४	३२.३०	३६३.६५००	३६९.६९०९	३.६९६१
११४०	३३.२०	३८४.६५५०	३८८.३४६९	३.८८३४
११६५	३४.००	४००.०५००	४०६.६४४३	४.०६६४
१२००	३४.८०	४२८.४०००	४२५.३५९४	४.२५३६
१२२४	३५.६०	४४८.३२५०	४४४.४८८९	४.४४४९
१२४०	३६.६०	४४८.२५००	४४४.११६९	४.४४००
१२६५	३८.४०	४६६.२५००	४८४.११०६	४.८४११
१३००	३८.२०	४९६.२५००	५०४.४०००	५.०४४०
१३२४	३९.००	५१६.१८५०	५२६.२३४९	५.२६२४
१३४०	३९.९०	५३९.६५००	५४८.४०४६	५.४८४०
१३६५	४०.८०	५६९.००००	५६०.११३६	५.६०११
१४००	४१.६०	५८२.१८५०	५८२.१८२४	५.८२१८
१४२४	४२.४०	५९८.२५००	५९८.२५१६	५.९८१६
१४४०	४३.३०	६०४.४०००	६०४.१११६	६.०४११
१४६५	४४.१०	६०४.४०००	६०४.११०६	६.०४१०
१४८०	४४.९०	६२८.४०००	६२८.२९८४	६.२८२३
१४२४	४५.८०	६४४.४०००	६४४.१११६	६.४४१६
१४४०	४६.७०	६५९.००००	६५०.११३६	६.५०११
१४६५	४७.६०	६७६.२५००	६७८.१११६	६.७८११
१४८०	४८.५०	६९६.२५००	६९८.१११६	६.९८११
१४२४	४९.४०	७१६.१८५०	७१८.१११६	७.१८११
१४४०	४३.३०	७२८.४०५०	७३८.१११६	७.३८११
१४६५	४४.१०	७४४.४०००	७५२.२६४६	७.५२२२
१४८०	४४.९०	७६४.००००	७८८.०६४६	७.८६०६

એપ્ટર - ૨.૩

૨૦%

દાખલે પેક્શા જાસ્ત ઉતાર અસતેલ્યા પાણલોટ ક્ષેત્રાત પર્જન્યમાનાપાસુન મિલણારા અપધાવ (સ્ટેચ તવતા)

એકૂણ પાઊસ મિ.મિ. મંદ્યે	અપધાવાચી ટલકેવારી	અપધાવાચી ખોલી મિ.મિ.	અપધાવ ટી.સી.એમ. પ્રતિ ચૌ. કી.મી.	અપધાવ ટી.સી.એમ.પ્રતિ હેક્ટર
૧	૨	૩	૪	૫
૪૦૦	૧૦.૪૦	૪૧.૫૦૦૦	૪૨.૭૮૪૪	૦.૪૨૯૮
૪૨૫	૧૧.૬૦	૪૧.૩૦૦૦	૪૦.૧૦૪૭	૦.૪૦૧૦
૪૪૫	૦.૦૦	૬૬.૦૨૪૦	૬૭.૦૧૯૭	૦.૬૭૦૮
૪૦૦	૧૪.૦૦	૧૦.૦૦૦૦	૭૪.૬૮૭૪	૦.૭૪૬૯
૫૨૫	૧૬.૧૦	૮૪.૪૨૪૦	૮૪.૧૧૪૧	૦.૮૪૧૧
૫૫૦	૧૮.૩૦	૧૫.૪૪૦૦	૧૬.૭૦૧૪	૦.૧૬૭૧
૫૧૫	૧૮.૪૦	૧૦૪.૮૦૦૦	૧૦૪.૩૪૦૦	૧.૦૪૩૫
૬૦૦	૧૯.૪૦	૧૧૭.૦૦૦૦	૧૧૮.૯૨૩૪	૧.૧૮૯૨
૬૨૫	૨૦.૪૦	૧૨૮.૭૫૦૦	૧૩૦.૮૫૬૩	૧.૩૦૮૬
૬૪૦	૨૧.૮૦	૧૪૯.૬૦૦૦	૧૪૪.૮૨૫૦	૧.૪૪૦૩
૬૭૫	૨૨.૯૦	૧૫૪.૮૭૫૦	૧૫૭.૧૦૬૨	૧.૫૭૧૧
૭૦૦	૨૪.૦૦	૧૫૫.૪૦૦૦	૧૫૦.૭૫૬૨	૧.૭૦૭૬
૭૨૫	૨૫.૪૦	૧૮૧.૧૬૪૦	૧૮૮.૯૬૪૧	૧.૮૪૯૬
૭૪૦	૨૬.૩૦	૧૯૫.૪૦૦૦	૨૦૦.૮૪૪૪	૨.૦૦૮૮
૭૬૫	૨૬.૪૦	૨૧૨.૩૨૪૦	૨૧૫.૩૨૧૭	૨.૧૪૮૩
૮૦૦	૨૮.૪૦	૨૨૮.૦૦૦૦	૨૩૧.૭૪૩૮	૨.૩૧૬૪
૮૨૫	૨૯.૬૦	૨૪૪.૨૦૦૦	૨૪૮.૨૦૪૭	૨.૪૮૯૬
૮૪૦	૩૦.૮૦	૨૬૧.૮૦૦૦	૨૬૬.૦૯૮૪	૨.૬૬૯૦
૮૬૫	૩૧.૯૦	૨૭૭.૧૨૪૦	૨૮૩.૭૦૭૮	૨.૮૩૭૧
૯૦૦	૩૩.૦૦	૨૯૮.૦૦૦૦	૩૦૧.૮૭૪૦	૩.૦૧૮૭
૯૨૫	૩૪.૨૦	૩૧૫.૪૨૪૦	૩૨૦.૬૦૦૦	૩.૨૦૬૦
૯૪૦	૩૪.૩૦	૩૩૪.૩૪૦૦	૩૪૦.૮૪૪૩	૩.૪૦૮૪
૯૬૫	૩૬.૪૦	૩૪૪.૯૦૦૦	૩૬૦.૭૯૮૮	૩.૬૦૮૨
૧૦૦૦	૩૭.૪૦	૩૭૫.૦૦૦૦	૩૮૧.૧૪૦૦	૩.૮૧૧૪
૧૦૨૫	૩૮.૪૦	૩૯૫.૬૪૦૦	૩૯૨.૧૩૯૯	૪.૦૨૧૪
૧૦૪૦	૩૯.૮૦	૪૧૬.૧૦૦૦	૪૨૪.૪૧૬૨	૪.૨૪૪૨
૧૦૬૫	૪૦.૯૦	૪૩૯.૬૭૪૦	૪૪૮.૮૮૪૪	૪.૪૬૮૮
૧૧૦૦	૪૨.૦૦	૪૬૨.૨૨૪૦	૪૬૯.૪૭૯૭	૪.૬૯૪૮
૧૧૨૫	૪૩.૨૦	૪૮૪.૦૨૪૦	૪૯૨.૮૦૦૦	૪.૯૨૮૦
૧૧૪૦	૪૪.૩૦	૪૦૯.૪૪૦૦	૪૧૬.૧૦૩૯	૪.૧૬૮૦
૧૧૬૫	૪૪.૪૦	૪૩૩.૪૪૦૦	૪૪૨.૧૯૩૯	૪.૪૨૯૯
૧૨૦૦	૪૬.૪૦	૪૪૮.૦૦૦૦	૪૬૦.૧૪૩૯	૪.૬૭૧૫
૧૨૨૫	૪૭.૬૦	૪૮૩.૮૦૦૦	૪૯૫.૬૪૯૮	૪.૯૭૬૬
૧૨૪૦	૪૮.૮૦	૪૯૦.૦૦૦૦	૫૦૨.૦૦૩૧	૫.૨૦૦૦
૧૨૬૫	૪૯.૯૦	૫૩૬.૨૪૪૦	૫૪૬.૬૪૭૪	૫.૪૬૬૬
૧૩૦૦	૫૧.૦૦	૬૬૩.૦૦૦૦	૬૭૩.૮૮૦૩	૬.૭૩૮૭
૧૩૨૫	૫૨.૧૦	૬૯૦.૩૨૪૦	૬૦૧.૬૪૧૬	૬.૦૧૬૪
૧૩૪૦	૫૩.૩૦	૭૨૯.૪૪૦૦	૭૩૧.૩૪૬૯	૭.૩૧૩૪
૧૩૬૫	૫૪.૪૦	૭૪૮.૦૦૦૦	૭૬૦.૨૬૪૬	૭.૬૦૨૭
૧૪૦૦	૫૫.૪૦	૭૭૬.૦૦૦૦	૭૮૧.૬૪૨૨	૭.૮૧૬૪
૧૪૨૫	૫૬.૬૦	૮૦૬.૪૪૦૦	૮૧૧.૭૭૬૬	૮.૧૧૬૮
૧૪૪૦	૫૬.૮૦	૮૩૮.૧૦૦૦	૮૪૩.૮૪૪૪	૮.૪૧૮૪
૧૪૬૫	૫૮.૧૦	૮૫૬.૨૬૪૦	૮૬૪.૨૪૪૪	૮.૪૮૨૪
૧૪૦૦	૬૦.૦૦	૧૦૦.૦૦૦૦	૧૦૨૪.૧૧૧૦	૧૦.૨૪૧૧